

ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

2nd Floor, Kumar Solitaire, S. No. 216B/218A/215A, Near Aga Khan Palace, Shastri Nagar, Nagar Road, Pune-411 006 (M.S.), India

Tel: +91-20-68284200 Fax: +91-20-26680894

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

Website: www.endurancegroup.com CIN No. L34102MH1999PLC123296

24th June, 2025

BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

BSE Code: 540153 NSE Code: ENDURANCE

Sub.: Transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF")

Ref.: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, we enclose herewith:

- a. a template of the letter sent to the shareholders concerned; and
- b. copies of newspaper advertisement published on 24th June, 2025, in the Financial Express (English) and the Loksatta (Marathi),

relating to Notice to shareholders of the Company, intimating about the transfer of equity shares to IEPF. This communication and advertisement has been in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Endurance Technologies Limited

Sunil Lalai

Company Secretary, Compliance Officer and Head – Legal

Membership No.: A8078

Encl.: As above



EMAIL : corporate@endurance.co.in



ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L34102MH1999PLC123296

Regd. Office: E-92, MIDC Industrial Area, Waluj, Chh. Sambhajinagar- 431 136, Maharashatra Phone: 0240-2569737; Email: investors@endurance.co.in; Website: www.endurancegroup.com

Particular Series Series Series Date : 12/06/2025

DP-CLID : No.of shares :

Dear Sir / Madam.

Sub.: Transfer of shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund

This is to inform you that Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016, which have come into effect from 7th September 2016, stipulates that shares on which dividend has not been claimed for seven consecutive years or more, shall be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF), constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.

It has been noticed that you have not encashed / claimed dividend warrants for last seven consecutive years commencing from the financial year 2017-18. The details of dividend amount not claimed by you are as under:

Dividend for the Year	Warrant No.	Amount (Rs.)
2017-18		
2018-19		
2019-20 (interim)		
2020-21		
2021-22		
2022-23		
2023-24		

To claim the above dividend and in case you need any further information/ clarification, please write to or contact our Registrar and Transfer Agent, MUFG Intime India Private Limited, C-101, Embassy 247, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083, Tel No.: +918108116767, e-mail: iepf.shares@in.mpms.mufg.com. In this regard, please provide following details: 1. Name of the Company, 2. DP ID / Client ID, 3. Name of shareholder, 4. Contact No., 5. Email ID. Also provide your know your client (KYC) documents like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

You are requested to claim unpaid dividend on or before 20th September, 2025 failing which the aforesaid shares will be transferred to IEPF at an appropriate date.

After the shares have been transferred to IEPF, you can still claim the said shares from IEPF Authority, by filing e-form No. IEPF-5, as prescribed under the aforesaid Rules.

Thanking you, Yours faithfully,

For Endurance Technologies Limited

Sd/-

Sunil Lalai

Company Secretary and Executive Vice President – Legal

^{*}This is computer generated letter & does not require signature

FINANCIAL EXPRESS

AAP wins in Gujarat, Punjab bypolls

In Kerala, Cong stuns Left; TMC has easy win in West Bengal

LEENA MISRA, SHAJU PHILIP, **DIVYA GOYAL & ATRI MITRA** Ahmedabad, Thiruvananthapuram, Ludhiana, Kolkata, June 23

AFTER SUCCESSIVE SET-**BACKS**, the Aam Aadmi Party had some reason to rejoice on Monday as the party won two Assembly seat bypolls, with the

victory in Gujarat particularly Taking to X, AAP supremo Arvind Kejriwal called the bypolls "a semi-final to 2027". Both Gujarat and Punjab, the other state where the AAP picked up a seat, will see Assembly elections in 2027. "Both the parties, Congress and BJP, contested the elections together in both places. Both of them had the same objective—to defeat AAP. But people rejected both these parties in both the places," Kejriwal said in a post on X. Both the Assembly seats that the AAP won had also gone to the party in the 2022 state polls. While the Ludhiana West

the BJP. Another bypoll with political repercussions was Nilambur in Kerala, where the ruling Left Democratic Front (LDF) was delivered a shock by the Congress. The Assembly elections in Kerala are just months away, and both the LDF and

bypoll was necessitated by the

death of sitting AAP MLA Gur-

preet Bassi Gogi, the Visavadar

seat in Gujarat fell vacant after

the sitting AAPMLA defected to



AAP national convener Arvind Kejriwal during a press conference, in New Delhi on Monday

Congress-led United Democratic Front (UDF) had built up the Nilambur contest as a pointer to the 2026 elections.

The fifth bypoll, in West Bengal's Kaliganj, held no surprises, but the ruling Trinamool Congress had the comfort of not only retaining the seat but also increasing its vote share.

For the AAP, the Gujarat win clears the way for the Assembly debut of its senior leader Gopal Italia, who lost in the 2022 polls. He won the Visavadar bypoll by a respectable margin of 17,554 votes, with the Congress virtually wiped out, getting just about 5,000 votes.

With the Congress also losing vote share in the bypoll for the Kadi SC-reserved seat in Gujarat, with the BJP's Rajendra Chavda retaining the party's bastion by a margin of 39,452 votes, Gujarat PCC chief Shaktisinh Gohil announced his resignation.

The Kadi seat had fallen vacant following the death of BJP MLA Karsan Solanki.

The AAP will also cherish its Ludhiana West win, having poured all its energy—and, as per the Opposition, resources into retaining the seat after the Delhi Assembly poll loss led to questions about its future. While the AAP's Sanjeev Arora, a sitting Rajya Sabha MP, won by 10,637 votes, the Congress was second, with the infighting between its leaders hobbling its

campaign. The BJP finished third, besting the Shiromani Akali Dal and adding to its former ally's

Chief minister Bhagwant Mann, whose government has been under attack on various fronts, said the result showed the people of the state were "extremely happy" with the AAP's work.

The Nilambur seat was won by Congress candidate Aryadan Shoukath, the son of the late Congress stalwart Aryadan Muhammed, by 11,077 votes. The LDF had hoped to send a message ahead of the elections by winning the seat, and fielded its state Secretariat member M Swaraj. Instead, Nilambur has now become the fourth byelection defeat for the LDF

FROM THE FRONT PAGE

Clinching US deal by Jul 9

HOWEVER, INDIATRADITION-ALLY resisted giving market access in these areas to free trade agreement partners to protect marginal farmers. The average land holding of

small and marginal farmers in India is less than 2.7 acres, while the average farm size in the US is 466 acres (2024). The US has been one of the largest producers of soyabean, maize and wheat in the world. In India, close to 46% of the population is engaged in agriculture and allied activities. In comparison, in the US, less than 2% of the population is directly employed in agriculture, as per the American Farm Bureau Federation.

The US is also seeking access for its genetically modified (GM) products, which is also a bone of contention, as India has not yet allowed GM products in food items. In 2021, India had allowed the import of 1.2 million tonne of GM soyabean meal for chicken feed on an exceptional basis due to high domestic feed prices.

Earlier this month, a Niti Aayog working paper, titled "Promoting India-US agricultural trade under the new US trade regime", suggested that India should allow soyabean oil imports from the US to reduce trade imbalance. This decision to allow the import of soyabean oil from the US would not hurt domestic production, as the country imports substantial quantities of cooking oils.

As India imports about 58% of its cooking oils (mostly palm, soyabean, sunflower), the Niti Aavog paper has suggested that the government explore possibilities of importing GM soyabean seed and process it for oil extraction in coastal regions. Soyabean oil can then be supplied to the domestic market.

Funding divide widens in deeptech

"WHILE THERE ARE now more investors interested in identifying and backing early-stage biotech startups than in the past, follow-on funding (Series A and beyond) for biotech and bioscience startups hasn't fully materialised yet," said Ashwin Raguraman, co-founder and partner at Bharat Innovation Fund (BIF), which has backed companies like Zumutor Biologics and CreditVidya.

Raguraman attributes this to the specialised expertise required for biotech investing. Unlike AI or SaaS startups, biotech ventures often need domain-specific knowledge and long-term conviction, factors that deter generalist venture capital funds from cutting large cheques.

Ankit Kedia, founder of venture fund Capital-A, echoed similar concerns. "The risks feel unfamiliar, longer gestation, higher capital needs, and less obvious rev-



enue predictability," he said. Even when the technology is robust, translating scientific innovation into commercial success is not always straightforward, he added.

He pointed to their investment in Leumas, a startup working on micro-batch personal care manufacturing, where the due diligence process extended beyond the core technology to assess the feasibility of its go-to-market strategy. For investors, the lack of clear benchmarks in many deeptech areas makes decision-making more complex.

AI-native SaaS startups, by contrast, are often able to position themselves within familiar business models and metrics, making them more attractive to generalist investors. Venture firms such as Accel and Peak XV have

shown a preference for such combining startups, deeptech defensibility with SaaS scalability.

Raguraman believes that biotech's future depends on building an ecosystem of specialised investors. "Unlike AI startups that can be reframed as 'AI-native SaaS' to attract generalist investors, biotech will likely need its own ecosystem of specialised funds," he said.

To bridge the funding gap, experts are calling for strategic policy support. Ragura man suggests that govern ment capital should be focused where private capital is lacking, especially in scaling mature startups. Instead of dispersing funds across thousands of seed-stage startups, he advocates for targeted R&D grants and incentive programmes for 50-100 companies ready to expand globally.

HSBC MUTUAL FUND

Corrigendum

Unitholders of schemes of HSBC Mutual Fund are hereby informed that the Notice dated June 22, 2025, published by HSBC Asset Management (India) Private Limited in Financial Express and Navshakti on June 23, 2025, regarding declaration of dividends under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option stands withdrawn.

Notice

Notice is hereby given that the Trustees of HSBC Mutual Fund have approved the declaration of dividends under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option of the following schemes of HSBC Mutual Fund:

Sr. No.	Scheme/ Plan/ Option	Quantum of Dividend (in ₹ per unit)	NAV of the IDCW Option (as on June 20, 2025) (in ₹ per unit)
1.	HSBC Credit Risk Fund - Regular Plan - IDCW Option	0.070	11.4837
2.	HSBC Credit Risk Fund - Direct Plan - IDCW Option	0.075	12.4933
3.	HSBC Medium Duration Fund - Regular Plan - IDCW Option	0.065	10.7080
4.	HSBC Medium Duration Fund - Direct Plan - IDCW Option	0.070	11.7556
5.	HSBC Aggressive Hybrid Fund - Regular Plan - IDCW Option	0.175	28.4044
6.	HSBC Aggressive Hybrid Fund - Direct Plan - IDCW Option	0.205	33.6667
7.	HSBC Balanced Advantage Fund - Regular Plan - IDCW Option	0.120	19.5763
8.	HSBC Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.140	23.1957
9.	HSBC Medium to Long Duration Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.190	10.9254
10.	HSBC Medium to Long Duration Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.195	10.9453
11.	HSBC Conservative Hybrid Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.330	17.9001
12.	HSBC Conservative Hybrid Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.290	15.6827
13.	HSBC Equity Savings Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.300	16.0955
14.	HSBC Equity Savings Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.330	17.7537
15.	HSBC Gilt Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.200	11.0733
16.	HSBC Gilt Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.230	12.803
17.	HSBC Corporate Bond Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.200	11.2412
18.	HSBC Corporate Bond Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.210	11.6526
19.	HSBC Short Duration Fund - Regular Plan - Quarterly IDCW Option	0.195	10.7595
20.	HSBC Short Duration Fund - Direct Plan - Quarterly IDCW Option	0.215	11.6280

Record Date: June 26, 2025. Face Value: Rs 10 per unit

The above dividend is subject to availability of distributable surplus and may be lower to the extent of distributable surplus available on the record date. Pursuant to payment of dividend, the NAV of the IDCW option of the above-mentioned schemes/plans will fall to the extent of dividend distribution and statutory levy, if any.

All the unitholders of the above schemes whose names appear on the register of unitholders as on the record date will be eligible to receive the dividend.

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited (Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-**Authorised Signatory**

Mumbai, June 23, 2025

HSBC Asset Management

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management (India) Private Limited, 9-11 Floors, NESCO IT Park, Building no. 3, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063, India. Email: investor.line@mutualfunds.hsbc.co.in, Website: www.assetmanagement.hsbc.co.in Customer Service Number - 1800 200 2434/ 1800 4190 200 Issued by HSBC Asset Management (India) Private Limited CIN-U74140MH2001PTC134220

FROM THE FRONT PAGE

Benchmarks start week on volatile note

"THE WEAK START was largely due to escalating tensions in West Asia, with the US entering the conflict," Mishra added.

Additionally, weakness in IT heavyweights following Accenture's subdued guidance further dampened sentiment, Mishra added. "Volatility is expected to per-

sist as geopolitical developments continue to steer market sentiment. Investors will also keep an eye on key macroeconomic data and global cues for directional clarity," said Vikram Kasat, head-advisory, PLC apital. The India VIX Index rose

2.74% to 14.05, indicating a rise in market volatility. Foreign portfolio investors

(FPIs), who had bought shares worth ₹11,055 crore last week, turned net sellers on Monday, offloading shares worth ₹1,874.38 crore. In contrast, domestic institutional investors (DIIs) pumped in ₹5,591.77 crore, as per provisional BSE Rupak De, senior technical

analyst at LKP Securities, said, "The Nifty managed to close above the support level of 24,850, and Indian equities may continue to offer buying opportunities as long as the Nifty sustains above this level. On the higher side, if it moves above 25,000, it may head towards 25,350 in the short

The market breadth was mildly negative, with 2,201 losers versus 1,857 gainers on the BSE. However, investors' wealth rose marginally by ₹8,145 crore to ₹447.8 lakh

Sectoral performance was mixed. IT, TECK, auto, FMCG, and telecom were the top laggards, falling up to 1.48%, while capital goods, services, metals, commodities, and consumer durables led the gainers, rising up to 0.94%.

Infosys, L&T, HCL Tech, M&M, and HUL were the top Sensex losers, declining up to 2.29%. In Asia, the Philippines, Indonesia, and Taiwan were the worst performers, falling up to 1.92%. Japan and South Korea's equity indices declined marginally by 0.13% and 0.24%, respectively, while China posted gains of 0.65%.

(With inputs from Nesil Staney)



under its government.

CORPORATION LIMITED (A Maharatna Company)

Regd. Office: Petroleum House, 17, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020 CIN: L23201MH1952GOI008858 Tel.: 022-22863900 Extn. 3201/3204 Email ID: hpclinvestors@mail.hpcl.co.in Website: www.hindustanpetroleum.com

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND Notice is given pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as notified and amended by the Ministry of Corporate Affairs, New Delhi.

Section 124(6) of the Companies Act, 2013, inter alia, provide for transfer of all shares in respect of which dividend has remained unclaimed by the shareholders for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government. Accordingly, individual communication(s) were sent to the latest available address of those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority under the said Rules for not claiming the dividend(s) for 7 consecutive years from 2017-18 (Final), the details of which are hosted on HPCL's website https://www.hindustanpetroleum.com/pages/Unclaimed-Dividend

View above, shareholders are requested to verify and claim the unpaid dividend for the year 2017-18 (Final) along with subsequent dividend(s) remaining unclaimed immediately and in any case not later than September 15, 2025 before transfer to the IEPF Authority and also, as a pre-requisite, update their KYC details (Email/Address/PAN/Mobile/Bank/Signature etc.), if not already done, with RTA (in case of physical shares) / Depository Participant (in case of Demat shares). Updation of Email address will facilitate receipt of all future communication relating to Annual Reports, Dividend etc It may please be noted that if no claim/application is received by the Company or the Registrar and Transfer Agents (RTA) by September 15, 2025, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, shall transfer the underlying shares to the IEPF Authority by following the due process as enumerated in the said Rules

which is briefly as under: i) In case of shares held in physical form - by issuance of duplicate share certificate and transfer the same to IEPF Authority. Upon such transfer, the original share certificate(s) lying with the shareholder will stand automatically cancelled and deemed non-negotiable

ii) In case of shares held in Demat mode - by issuance of instruction to member's DP to transfer the shares directly to IEPF Authority.

Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF Authority. It may also be noted that as per the present rules, the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the said Rules.

Shareholders are therefore requested to note the aforesaid provisions and submit the claim for unpaid dividends to Company's RTA, M/s. MUFG Intime India Pvt. Ltd. Unit: Hindustan Petroleum Corporation Ltd. C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (W), Mumbai – 400083, Tel No.+97 8108116767, E-mail: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

Place: Mumbai : 24.06.2025

For Hindustan Petroleum Corporation Limited **Company Secretary**

ff tpci | @ tpci | @ tpci www.hindustarpetroleum.com



ENDURANCE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E-92, MIDC Industrial Area, Waluj, Chh. Sambhajinagar - 431136, CIN: L34102MH1999PLC123296 Phone No.: 0240 2569737, Fax No.: 0240 2569703. E-mail: investors@endurance.co.in, Website: www.endurancegroup.com

NOTICE OF TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

This Notice is published pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("IEPF Rules"), from time to time. In terms of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the IEPF Rules, the shares in respect of which dividend remain unclaimed for seven consecutive years or more, shall be transferred by the Company to IEPF. Adhering to various requirements set out in the IEPF Rules, individual communications has been sent to the shareholders concerned, whose shares are liable to be transferred to IEPF, for taking appropriate action.

In terms of Rule 6 of the IEPF Rules, the Company has also uploaded details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority, on its website: www.endurancegroup.com, to enable the shareholders to verify their details. The shareholders are advised to claim such dividend by 20" September, 2025. It may be noted that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF, pursuant to the IEPF Rules. The shareholders can claim both the unclaimed dividend and the shares transferred to the demat account of the IEPF Authority by making an online application to the IEPF Authority, for which, the details are available at www.iepf.gov.in. In case the shareholder is unable to claim the aforesaid dividend by 20" September, 2025, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, initiate necessary action for transfer of shares to the demat account of the IEPF Authority as per the procedure prescribed under the IEPF Rules.


In case of any queries / clarifications, the shareholders may contact the Registrar and Transfer Agent of the Company at:

MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) (Unit: Endurance Technologies Limited) C-101, 247 Park, LBS. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083 Tel. No. +91 8108116767, E-mail: iepf.shares@in.mpms.mufg.com

For Endurance Technologies Limited

Place: Pune Date: 23rd June, 2025

Sunil Lalai Company Secretary, Compliance Officer and Head - Legal













लोकसत्ता वार्ताहर

लोकसत्ता वार्ताहर

ठाकरे) पदाधिकारी

जालना : खरीप पीक कर्ज

वितरणाच्या संदर्भात बँकांची कुर्मगती

असल्यामुळे शिवसेना (उद्धव

कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी

बँकेत जाऊन जाब विचारला. पक्षाचे

जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या

अग्रणी

वितरणाची माहिती घेऊन उद्दिष्टाच्या

तुलनेत कमी प्रमाणावर पीक कर्ज

वितरित झाले असल्याचे निदर्शनास

छत्रपती संभाजीनगर : खरेदी

केलेल्या भखंडावर घर बांधण्यासाठी

केलेला अग्रीम कर्जाची (डीजी

लोन) संचिका मंजुर व मदत

करण्यास तीन हजारांची लाच

मागणारा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण

पोलीस अधीक्षक कार्यालयातील

कनिष्ठ लिपिक सुभाष रामदास नवलू

(वय ४७) व खासगी व्यक्ती

मंत्र्यांच्या आदेशाला

छत्रपती संभाजीनगर: परभणीच्या

सेलू तालुक्यातील वालूर येथील

सरपंच अपात्रतेच्या संदर्भाने

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

यांनी दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद

चपळगावकर यांनी अंतरिम

वालूर येथील सरपंच संजय

साडेगावकर यांच्याविरोधात काही

जणांनी परभणी गटविकास

अधिकारी आणि मुख्य कार्यकारी

अधिकारी यांच्याकडे तक्रार केली

होती. १४ व्या वित्त आयोगाच्या

निधीचा गैरवापर व साडेतीन लाख

रुपयांचा ग्रामपंचायतीचा कर बँक

खात्यात न भरता त्याचा अपहार

केला, असा आरोप होता. या

प्रकरणात विभागीय आयक्तांनी

शहानिशा करून याचिका

सहकारमंत्र्यांनी कारणमीमांसा न

करता दिलेला निर्णय कायद्याच्या

चौकटीत नाही, त्यामुळे स्थगिती

सुनावणीनंतर खंडपीठाने

मंत्री गोरे यांच्या आदेशाला

अंतरिम स्थगिती दिली. पुढील

सुनावणी तीन आठवड्यांनी

महाविद्यालयांना

अंकेक्षणासाठी

छत्रपती संभाजीनगर: डॉ.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संलग्नित

महाविद्यालयांना प्रशासकीय व

शैक्षणिक अंकेक्षण (ऑडिट) करण्यासाठी यापूर्वी मुदतवाढ

देण्यात आली होती. परंतु तांत्रिक

अडचणींमुळे माहिती भरताना

अडचणी येत असल्याचे

सांगण्यात आल्यानंतर आता

अंकेक्षणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे

पत्र सोमवारी उपकुलसचिवांनी

काढले आहे.

देण्याची विनंती केली.

होणार आहे.

मुदतवाढ

होती.

फेटाळली

न्या.

अंतरिम स्थगिती

लोकसत्ता प्रतिनिधी

खंडपीठाचे

स्थगिती दिली आहे.

ग्रामविकास

अधिकाऱ्यांकडून पीक

शिवसैनिकांनी

परभणी जिल्ह्यात खरिपाची पेरणी धोक्यात

पावसाने गुंगारा दिल्याने शेतकरी हवालदिल

शेतकरी आता दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावले आहेत.

जालन्यात खरीप पीककर्ज

वितरणाची कूर्मगती!

ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी अग्रणी बँकेत दाखल

सार्वजनिक बँकांची पिछाडी

यावेळी बँक अधिकाऱ्यांना

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

शासनाचे आदेश असतानाही अनेक

बँकांनी पीककर्जाचे पुनर्गठण केलेले

नाही. अनेक कारणे दाखवून

लिपिकासह दोघे सापळ्यात

यांच्याविरुद्ध तीन हजार रुपये लाच

स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जालना जिल्ह्याच्या अंबड

तालुक्यातील परांडा येथील खरेदी

करण्यासाठी तक्रारदाराने अग्रीम

कर्जासाठी संचिका दाखल केली

तीवरील व्याजाच्या भागधीन अमेल

३) तुळशीराम गंगाराम कलाल

कर्ज खाते क्र.: ११५२०१०२०००५३

१) सोनाबाई जालम गुसिंगे (अर्जदार)

कर्ज खाते क्र.: एस१५०२०८००००६

साजनसिंग गुसिंगे, उत्तरेस- भावलाल गुसिंगे.

अंतर्गत असलेली सूचना समजण्यात यावी.

२) जालमसिंग कारभारी गुसिंगे

(सह-अर्जदार)

कर्जदार / सह-कर्जदार व जामीनदाराचे

नाव आणि कर्ज खाते क्रमांक

१) कृष्णा तुलसीराम कलाल (अर्जदार)

२) योगिता कृष्णा कलाल (सह-अर्जदार)

करण्यात आला आहे.

मागील १६ जूनपर्यंत जिल्ह्यात

बँकांनी १२ टक्के एवढे कमी कर्ज वितरित केले होते.

इंदरकर

जोडपत्र IV - ताबा सूचना (अचल मालम

सर्व बँकांनी उद्दिष्टाच्या तलनेत २७ टक्केच पीक कर्ज वितरित केले होते.

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने उद्दिष्टाच्या तुलनेत ५५ टक्के तर

ग्रामीण बँकेने ५४ टक्के कर्ज वितरित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील

बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत १५ टक्के, व्यापारी बँकांनी १४ टक्के तर खासगी

परभणी : जून महिना शेवटाकडे दरवर्षी जुनच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात पेरण्यांना प्रारंभ होतो. जात असताना अद्यापही दमदार तत्पूर्वी आश्वासक असा पाऊस झाला असून, मे झालेला असतो. मे महिन्यात एक-दोन वेळा अवकाळी पाऊस होतो झालेल्या पण त्यामुळे पेरण्यांना सुरुवात होत पावसानंतर जिल्ह्याच्या अनेक झालेल्या पेरण्याही नाही. यावर्षी मात्र मे महिन्यात अतिशय जोरदार पाऊस झाला. सद्यस्थितीत संकटात सापडल्या आहेत. कापस लागवड तसेच गेल्या पंधरा वर्षांमध्ये असा पाऊस सोयाबीन पेरणी केलेले अनेक झाला नव्हता. हा पेरणी योग्य पाऊस

पावसावर पेरणी करू नये, असे सातत्याने हवामान विभागाच्या वतीने सांगितले जात होते. तथापि या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली. अद्यापही पेरणी न केलेले शेतकरीही मोठ्या संख्येने आहेत. पण ज्यांनी पेरणी केली ते मात्र सद्यस्थितीत धास्तावले

मे महिन्यात झालेल्या पावसानंतर

प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बँका

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत

आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत

असणाऱ्यांना बी-बियाणे, खते

खरेदीसाठी कसरत करावी लागत

होती. त्यासाठी ३ हजार रुपयांची

मागणी करण्यात आली. फोन-पे द्वारे

लाचेची रक्कम स्वीकारल्याचे

पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत स्पष्ट

झाल्यानंतर सापळा अधिकारी

चौनसिंग गुसिंगे व त्यांचे सहायक

असलेले पोलीस निरीक्षक केशव

दिंडे यांच्या पथकाने ही कारवाई

Altum ऑल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा.िल.

एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ ('सरफेसी अधिनियम, २००२') अंतर्गत

आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हल्य २००२ ('एनफोर्समेंट हल्य') मधील नियम

सह वाचण्यात येणाऱ्या अनच्छेद १३(१२) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांतर्गत

ऑल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा.लि.चे प्राधिकृत अधिकारी आहेत. कंपनीच्या प्राधिकृत

अधिकाऱ्यांनी खाली नमूद कर्जदार / सह-कर्जदार व जामीनदारांना (एकत्रितपणे 'कर्जदार' असा

उल्लेख करण्यात येईल) सदर सुचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांचे आत सुचनेत

नमूद रकमेची परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जेदारांनी सदर रकमेची परत्पेड

न केल्याने याद्वारे कर्जदार आणि आम जनतेस सचित करण्यात येते की सिक्यरिटी इंटरेस्ट

एनफोर्समेंट रुल्स, २००२ मधील नियम ८ सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील

अनच्छेद १३ मधील उप-विभाग (४) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत

खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा सांकेतिक / प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे. अनामत मत्ता सोडवन

घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेँद

सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू

नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो एसीएचएफएलच्या खाली नमूद रक्कम आणि

<u>अनामत मत्तेचे वर्णन —</u> गट क्र. ९३/१, प्लॉट क्र. ६०, उत्तर बाजूचा ब्लॉक ई, जमिनी

क्षेत्रफळ सुमारे ७२६.९९०० चौरस फूट, बांधकाम केलेल्या मालमत्तेचे क्षेत्रफळ ३६९.९५०

पश्चिमेस- शेजारील स.क्र., **दक्षिणेस-** सदर सदनिकेचा उर्वरित भाग, **उत्तरेस-** प्लॉट क्र. ४७

अनामत मत्तेचे वर्णन : ग्रामपंचायत मिळकत क्र. १२८, क्षेत्रफळ सुमारे ४४८ चौ.फू., राजेवाडी

ता. बदनापूर, जि. जालना. चतुःसीमाः **पूर्वेस**- दामू खोलवाल, **पश्चिमेस-** रस्ता, **दक्षिणेस**

कर्जदार / सह-कर्जदार आणि जामीनदारांसाठी वैधानिक सूचना

कर्जदार / सह-कर्जदार आणि जामीनदारांना याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात येते की सदर

मालमत्तेची यानंतर कोणत्याही वेळी जाहीर लिलाव / निविदांच्या माध्येमातून विक्री करण्यात येईल

आणि म्हणून ही सिक्युरिटी (इंटरेस्ट) एनफोर्समेंट रुल्स, २००२ मधील नियम ६ ८ व ९

मीरगव्हाण शिवार, ता. भुसावळ, जि. जळगाव, चतुःसीमाः **पूर्वेस-** प्लॉट क्र. ५९

मागणी सूचना दिनांक व

रक्कम (रु. मध्ये)

१७-ऑग-२०२४

रु. १०,६८,६८२/- (रुपये

दहा लक्ष अडुसष्ट हजार सहाशे

ब्याऐंशी फक्त)

ग्रनपीग दिनांक -

३१-जुलै- २०२४

११ मार्च २०२५

रु. ५,७६,३६७.०० (रुपये

पाच लक्ष शहात्तर हजार तीनशे

सदस्रष्ट फक्त)

एनपीए दिनांक -

२८.०२.२०२५

जून महिन्यात जो पाऊस झाला तो केवळ ७१.२ मिलिमीटर एवढाच आहे. तरीही जिल्ह्याच्या अनेक भागांत कापसाची लागवड करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यात कापूस व सोयाबीन ही दोन प्रमुख नगदी पिके घेतली जातात. जिल्ह्यात खरीप हंगामाखालील क्षेत्र साडेपाच लाख हेक्टर आहे. ज्या भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली तेथील पिके आता उगवली आहेत. आता पावसाची निकड असताना

दररोजच केवळ जोरदार वारे आणि ऊन पडत असल्याने मातीतली आर्द्रता नष्ट होत आहे. जिमनीतली ओल संपत चालल्याने झालेली पेरणी संकटात सापडली आहे. काही ठिकाणी पेरण्याच रखडल्या तर काही ठिकाणी झालेल्या पेरण्यावरही आता प्रश्निचन्ह निर्माण झाले आहे. जन महिना संपत चाललेला असताना अजुनही जोरदार पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'स. भु.'ला रोटरीकडून रोबोटिक लॅब



छत्रपती संभाजीनगर : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेला रोटरी क्लबने देणगी स्वरूपात दिलेल्या दोन रोबोटिक प्रयोगशाळा प्राप्त झाल्या अस्न, त्याचा वापर पूर्ण क्षमतेने करावा, असे संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी सांगितले. प्राप्त प्रयोगशाळा संस्थेच्या शारदा मंदिर कन्या प्रशाला, वडोदबाजार येथील प्रशालेस प्रत्येकी एक

प्रयोगशाळा देण्यात येतील. असेही

संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्रीपाद कलकर्णी, सचिव ॲड. चैतन्य धारूरकर, सुहास वैद्य, डॉ. रश्मी बोरीकर आदींची उपस्थिती

OSBI

संभाव्य अलाभकारी मालमत्ता वसुली शाखा (सार्ब), छत्रपती संभाजीनगरे प्लॉट न १, सिडको टाऊन सेंटर, प्लॉट न.१, सिडको टाऊन सेटर, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००३

(अचल मालमत्तेसाठी)

यांनी दि सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियमावली २००२ मधील नियम 3 सह वाचले जाणारे कलम १३(१२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कर्जदार **मे. राठी इंडस्टीज** प्रोप्रा.भागवानदास लक्ष्मीनिवास राठी मार्फत त्यांचे कायदेशीर वारस यांना दि.१७/03/२०२५ रोजी मागणी सचना पाठवन त्यांनी दि.१२/०३/२०२५ पर्यंतची रक्कम **रू.१.२१.८५.९३०.००** (रूपये एक करोड एकवीस लाख पंच्याऐंशी हजार नऊशे तीस केवळ) त्यांना नोटीस मिळाल्यापासन ६० दिवसांचे आत भरणेस कळविले होते

उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरण्यास कर्जदार यांनी कसूर केलेली आहे. त्या नमूद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायद्याचे नियम ८ सह वाचले जाणारे कलम १३(४) अन्वये दि**.२०**

नमूद केलेल्या मिळकतीबाबत कोणीही, कसल्याही प्रकारचा व्यवहार करू नये. याउपर कोणीही सदरील ू. मेळकतीबाबत व्यवहार केल्यास तो व्यवहार **भारतीय स्टेट बँक** यांचा रक्कम **रू.१,२१,८५,९३०.००** व्याज, दंड व खर्चाच्या बोजासहीत असेल.

संरक्षीत मालमत्तेच्या मक्ततेसाठी असलेल्या उपरोक्त कायद्यामधील कलम १३ चे उपकलम (८) ाधील तरतुदीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ालमत्ताधारक **: मे.राठी इंडस्टीज, प्रोप्रा.भागवानदास लक्ष्मीनिवास राठी (मयत) श्री.भागवानदास लक्ष्मीनिवास राठी** (मयत) यांचे नावावरील सर्व भाग व पोटभाग हिस्यांसहीत जमीन मारत : <mark>कारखाना जमीन व इमारत ज्याचा डी क्र.२८१/१, देवी गल्ली, गुजराथी कॉलनी, धर्माबाद,</mark>

पश्चिमेस - लक्ष्मीनारायण गजराथी यांची मोकळी जाग

दक्षिणेस : भगवानदास राठी यांचे गोडाऊन प्राधिकृत अधिकारी भारतीय स्टेट बँक (सार्ब), छ.संभाजीनगर ठिकाण : धर्माबाद

V ADITYA BIRLA आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

्रााखा कार्यालय : निशा बाफना कॉम्प्लेक्स, बी–४०२, ४०३, बी–४०५, तिसरा मजला, रिलायन्स डिजिटलच्या वरती, आकाशवाणीसमोर परिशिष्ट IV [सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा रुल ८(१) पाहा]

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) ज्याअर्थी, **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी असलेल्य

निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२चा ५४) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रुल ३ यासह वाचलेल्या सेक्शन १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत उक्त सचनेच्या स्वीकतीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत रु. २८.७४.४५९/- (रुपये अङ्मावीस लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणसाठ फक्त) असलेल्य सचनेमध्ये नमद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता ऋणको नितेश मोतीलाल बोहरा व मालेकर कार्जल मारुती यांच्यावर फर्माविणारी दिनांकित ०८.०४.२०२५ मागणी सुचना निर्गमित

ऋणको रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत, याद्वारा ऋणको आणि आम जनतेस सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी **आज दिनांक २० जून २०२५ रोजी** सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या रुल ८ यासह वाचलेल्या उक्त ॲक्टच्या सेक्शन १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेचा ताब

विशेषकरून ऋणको आणि आम जनतेस याद्वारा सावध करण्यात येते की, त्यांनी मालमत्तेशी व्यवहाः करू नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार **रु. २८.७४.४५९**/- (**रुपये अट्टावीस लाख** चौऱ्याहत्तर हजार चारशे एकोणसाठ फक्त) व त्यावरील व्याज या रकमेकरिता "आदित्य बिर्ला **हाऊसिंग फायनान्स लिमिटेड"**च्या आकाराच्या विषयाधीन असणार आहे. सुरक्षित मत्तेच्या उपलब्ध वेळेत विमोचनाकरिता ॲक्टच्या सेक्शन १३च्या सब-सेक्शन (८) च्या तरतुर्दीकडे ॠणकोंचे लक्ष वेधीत आहोत.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

पुढील मालमत्तेचे सर्व खंड व तुकडे : फ्लॅट नं. २०३, स्टिल्ट पहिला मजला, ७/१२ करिता एकूण मोजमापाचा बिल्ट-अप एरिआ ४०.७५ चौ.मी. आहे, एकृण बिल्ट-अप एरिआ ६०.५१ चौ.मी. व सपर बिल्ट-अप एरिआ ९६,३३ चौ.मी., "साऊ कमलाबाई डीम होम प्रोजेक्ट रेसिडंसी" म्हणन ज्ञात असलेल्या बिल्डिंगमधील व येथे स्थित- देवलाई, ता. व जि. औरंगाबाद आणि **पुढीलप्रमाणे सीमित**ः पूर्व : साईड मार्जिन, पश्चिम : फ्लॅट नं. २०२, उत्तर : साईड मार्जिन, दक्षिण : फ्लॅट नं. २०४.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

Chola

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस: चोला क्रेस्ट, सी५४ आणि ५५, सुपर बी-४, थिरु वी का इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई- ६०००३२, टी. एन.

ई-लिलाव विक्री सूचना (फक्त ई-बिडिंगद्वारे विक्री)

सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अंतर्गत जारी केलेल्या स्थावर सुरक्षित मालमत्तेची विक्री सुचना

धारण जनतेला आणि विशेषतः स्तंभ (अ) मध्ये दर्शविलेल्या कर्जदायला आणि जामीनदायला सूचना देण्यात येत आहे की, स्तंभ (क) यामध्ये वर्णन केलेली खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, ज्याचा ताबा सुरक्षित धनकोकडे गहाण ठेवण्यात आला आहे/ वसल करण्यात आला आहे, ज्याचा ताबा, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ऑण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड, यांचे अधिकृत अधिकारी, सुरक्षित धनको यांनी स्तंभ (ड) मध्ये वर्णन केल्याप्रमाणे घेतला आहे, खाली

कर्जदार गहाण ठेवणारे कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात असी वा अज्ञात), निष्पादक, प्रशासक, उत्तराधिकारी आणि संबंधित कर्जदार गहाण ठेवणारे (मृत्यूनंतर) यांचे नियुक्तीदार यांना सूचना देण्यात येत आहे जसे की, सिक्युरिटी इंटरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या कलम ९(१) अंतर्गत स्तंभ (अ) मध्ये सूचित केले आहे. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाटी, कृपया चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ऑण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड, सुरक्षित धनको यांच्या वेबसाइटवर, म्हणजेच, https://www.cholamandalam.com आणि www.auctionfocus.in यामध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

- 1	[甲]	[बी]	[税]	[डी]	[ई आणि एफ]	[डी]
١	कर्ज खाते क्रमांक/ कर्जदाराचे/ गहाण ठेवणारे/ जामीनदार यांचे नाव	वसूल करावयाची	स्थावर मालमत्तेचे/ सुरक्षित मालमत्तेचे	ताबा	आरक्षित किंमत (रुपयामध्ये)	लिलावाची तारीख व
١		थकबाकी (सुरक्षित कर्जे)	वर्णन	प्रकार	इसारा ठेव अनामत (रुपयामध्ये)	
١	कर्ज खाते क्र.: एक्सओएचएलएआस्यू००००१८१२८४६	रु. २२,६३,२०३/-	रो हाऊस क्र. ए-१५ असलेली स्थावर	ताबा	रु. १४,१६,२४०/- (रुपये	दि. ११.०७.२०२५ रोजी
- 1	१. श्री / श्रीमती समाधान देवलाल बिठारे	(रुपये बावीस लाख त्रेसष्ट	मालमत्ता, मोजमापे बांधकाम क्षेत्रफळ		चौदा लाख सोळा हजार दोनशे	दुपारी २.०० वा. ते
١	२. श्री / श्रीमती पार्वती समाधान बिठारे	हजार दोनशे तीन फक्त)	५१५.८३ चौरस फूट, समर्थनगर जोगेश्वरी		चाळीस फक्त)	दुपारी ४.०० वा. पर्यंत.
١	३. श्री / श्रीमती सुरेश देवलाल बिठारे	दि. २२.०६.२०२५	ता. गंगापूर येथील तळमजल्यावर, जोगेश्वरी		रु. १,४१,६२४/- (रुपये एक	(निविदा
- 1	४. श्री / श्रीमती देवलाल रामलाल बिठारे	रोजीनुसार थकबाकी	गाव, औरंगाबाद महानगरपालिकेच्या		लाख एकेचाळीस हजार सहाशे	कागदपत्रांनुसार प्रत्येकी
- 1	पत्ता अ. क्र. १, २, ३ आणि ४ साठी: झेंडा मैदान चौकाजवळ वाळूज गंगापूर, गंगापूर		हद्दीमधील, औरंगाबाद आणि घर क्र. ए-		चोवीस फक्त)	५ मिनिटांच्या
- 1	ता. व जि. औरंगाबाद- ४३११३३.		१५ यांचे ते सर्व तुकडे आणि पार्सल, मंजूर		-	स्वयंचलित विस्तारासह)
- 1	तसेच येथे पत्ता: क्र. १, २, ३ आणि ४ साठी: रो हाऊस क्र. ए-१५ मालमत्ता क्र. २५४०		इमारत आराखड्यानुसार सीमाबद्ध			
١	जोगेश्वरी ता. गंगापूर रांजणगाव ते वाळूज रोड औरंगाबाद- ४३११३६		-			
- 1	तपासणीची तारीख आणि वेळ: ०९.०७.२०२५ सकाळी ११.०० वा. ते दपारी ४.०० वा. दस्यान. किमान बोली वाढ खकम: रु. १०.०००/-					

सहभागासाठी बोली/ ईएमडी/ विनंती पत्र सादर करण्याची शेवटची तारीख: १०.०७.२०२५ रोजी सायं. ०५.०० वाजेपवीं

* कर्ज कगगच्या अटीनुसार लागू असलेल्या पुढील व्याजासह, पेमेटच्या तारखेपर्यंत आणि / किंवा त्याची वसुली होईपर्यंत झालेले आनुषंगिक खर्च, किंमत, शुल्क इ. मालमत्तेच्या तपासणीशी संबंधित कोणत्याही मदतीसाठी, किंवा बोली कागदपत्र मिळविण्यासाठी आणि इतर कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया श्री. संदीप सुधाकर ढोणे यांच्याशी त्यांच्या मोबाइल क्र. ९६२३२३०३१४, ई-मेल आयडीः

ard@chola.murugappa.com/ यावर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचे अधिकारी श्री. मोहम्मद अब्दुल कावी, मो. क्र. ७३०५९९०८७२ यावर संपर्क साधा. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांचे अधिकृत अधिकारी यांच्या माहितीनुसार आणि माहितीनुसार, वरील स्थावर मालमत्ता/ सुरक्षित मालमत्तेच्या बाबतीत कोणतेही बंधन नाही.

ठिकाण: औरंगाबाद, महाराष्ट्र

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांच्यासाठी

वादळाच्या तडाख्यात दीड हजार हेक्टरवरील फळबागांचे नुकसान

लोकसत्ता वार्ताहर

हिंगोली : जिल्ह्यात ९ व १० जूनला झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वसमत, कळमनुरी तालुक्यातील सुमारे १ हजार ५७७ हेक्टर जिमनीवरील केळी, पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५.७७ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा, वारंगा, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव, भाटेगाव तर वसमत तालुक्यातील कुरुंदा गिरगावसह अनेक गावचे शेतकरी केळी व पपईचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. ९ व १० जून रोजी या दोन्ही तालुक्यांत वादळवाऱ्यासह झालेल्या पावसात तोंडाशी आलेला केळी

मदतीसाठी ५.७७ कोटींच्या निधीची गरज



पिकाचा घास शेतकऱ्यांच्या हातन गेला. होत्याचे नव्हते झाले. अन शेतकरी आर्थिक

जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार कांबळे वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रत्यक्ष गावोगावी पीक नुकसानग्रस्त शिवारात पाहणी करून

नकसानीच्या पंचनाम्याचे काम पर्ण केले. कळमनुरीत १ हजार ४९ हेक्टर जिमनीवरील तर वसमत तालुक्यात ५२८ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण १ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रातील केळी पपई या फळबागाचे नुकसान झाले. या नुकसानपोटी शेतकऱ्यांना ५.७७ कोटींच्या मदतीची गरज असल्याचा प्रस्ताव महसल शासनाकडे पाठवला आहे

कर्जदार (रां)/ हमीदार (रां) ची नावे आणि

एक्विटास स्मॉल फायनांस बॅक लि. {पर्वी एक्विटास फायनांस लि. म्हणन जात असलेले}

कार्यालयः क्र. ७६९, स्पेंसर प्लाझा, ४ था मजला, फेज – II, अन्ना सलाई, चेन्नई,

सरक्षित संपत्तीचे वर्णन (स्थावर मालमत्ता)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना

	क्र.	पत्ता एकूण देय + पासून व्याज	सुराक्षत सपत्ताच वणन (स्थावर मालमत्ता)
	१	श्री. जावेद खलील शेख एम/ ओ श्री खलील शेख श्रीमती तब्बू जावेद शेख डब्ल्यू/ ओ श्री. जावेद खलील शेख दोघेही येथे राहणार: मुकाम पोस्ट बेम्बली, ता. उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद ४१३५०६. कर्ज खाते क्र. एसईओएसएमएनबी०२६५८२३/ ७०५१०११२५३४३१ देय दावा रक्कम: रु. २८-०५-२०२४ अनुसार रु. १६६०१०/- त्यावरील २९-०५-२०२४ पासूनचे व्याज, मापिक शेष, किंमत आणि शुल्क इत्यादी सह (एकूण धकीत रक्कम १३-०६-२०२५ अनुसार रु. २६९०७६/-)	मालमत्ता-१: ग्रामपंचायत शिंगोली ता. उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद येथे वसलेल्या ९४.०० ची. मं म्हणजेच १०११ ची. फ्. मोजमापाच्या मालमत्तेचा धारण केलेला प्लॉट क्र. २४ पैकी गट ब्र १०३ चा सर्व खंड आणि भूखंड. उत्तरः प्लॉट क्र. १६, दक्षिणः ६ मी. रुंद रोड, पूर्वः प्लॉट ब्र २५, पश्चिमः ६ मी रुंद रोड नोंदणीकरण उप जिल्हा उस्मानाबाद आणि नोदणीकरण जिल्हा उस्मानाबाद येथे वसलेले. जिमनीशी संलग्न असलेल्या इमारती आणि बांधकाम किंवा जिमनीवर कायमस्वरूपी बसविण्या आलेले दोन्ही सध्याचे आणि आगामी आणि सर्व सुविधात्मक / त्यामध्ये असलेल्या अधिकारांसा राखीव मूल्यः रु. ३,६४,०००/-, इसारा रक्कम : रु. ३६,४००/- संपर्क व्यक्तीः श्री सागर चव्हाण : ९७६४५६००५५ लिलावाचा दिनांकः २८-०७-२०२५
- 1		Į.	लिलावाचा दिनाक: २८-०७-२०२५

च्छुक बोलीदार/खरेदीदारांना **ईएसएफबी शा**खा आणि लिलाव मालमत्तेला भेट देऊन स्वतः चौकशी करण्याचा सल्ला देण्यात येतो आणि बोली सादर करण्य अतिरिक्त शुल्क, भार आणि कोणतेही तृतीय-पक्ष हितसंबंध आहेत का ते तपासावे आणि सर्व बावींमध्ये स्वतःचे समाधान करावे. मालमत्ता कर. वीज/पाणी देयव आणि यशस्यी बोलीदाराने निश्चित करावयाच्या आणि भरावयाच्या मालमत्तेशी जोडलेले सर्व वैधानिक देयके. इच्छुक बोलीदारानी पोर्टलवर स्वतःची नोंदणी क

आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड आगाऊ घेणे आवश्यक आहे इन्छुक खरेदीदार/बोलीदाराने "**इक्किटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड", खाते क्रमांक- २००००८०७७२५ आणि आयएफएससी कोड-**इ<mark>र्सएफबी०००१००१, भाग्यम गॅलेरिया, नवीन क्रमांक १८, बाजुल्ला रोड, टी. नगर, चेन्नई-६०० ०१७ या खात्यात **एनईएफटी/आरटीजीएस/डीडी** द्वां</mark> नरेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) जमा करणे आवश्यक आहे. २७-०५-२०२५ रोजी किंवा त्यापर्वी कोणत्याही राष्ट्रीयीकत किंवा शेड्यल्ड बँकेत काढलेले.

-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया www.equitasbank.com आणि https://www.bankeauctions.com लेंकचा संदर्भ घ्या.

तारीखः २४-०६-२०२५ ठिकाणः उस्मानाबाद, चेन्नई

एक्विटास स्मॉल फायनांस बँक लि

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कार्यालय- जी-कॉर्प टेक पार्क, ८ वा मजला, कासार वडवली, घोडबंदर रोड, ठाणे, एमएच

सिक्यरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत प्रतिस्थापित सेव

खाली नमूद केल्याप्रमाणे कर्जदारांना नोटीस देण्यात येत आहे की, त्यांनी आदित्य बिली हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एबीएचएफएल) यांच्याकडून घेतलेल्या क्रेडिट सुविधेर गरतफेड करण्यात चक केळी असल्याने. त्यांची कर्ज खाती आरबीआय यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनसार कंपनीच्या पस्तकांमध्ये नॉन-परफॉर्मिंग अंसेटस म्ह आहेत. त्यानंतर, एबीएचएफएल यांनी कर्जदारांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर सिक्यरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड इन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी नोटिस जारी केल्या आहेत आणि त्याद्वारे त्यांना संपूर्ण थकबाकीची खकम परतफेड करण्याची माग केली आहे आणि त्यासोबतच वरील मागणी नोटिसमध्ये नमुद केल्याप्रमाणे वरील रक्कम आणि आनुषंगिक खर्च, खर्च, शुल्क इत्यादींवर करारानुसार व्याजदराने पुढील व्याज दिले आहे. तथापि, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (सरफेसी कायदा) च्या नियम ३ नुसार, मागणी नोटिस प्रकाशनाच्या माध्यमातृनदेखील बजावली जात आहे :

क्र.	सह-जामीनदार आणि कर्ज खाते क्रमांक	तारीख	तारीख	तारखेनुसार देय रक्कम	
۶	१. विजय प्रवीण गणकवर, सेक्टर-३, तळमजल्यावर, फ्लॅट नं.०२, हिंदुस्थान समुह आवास, बी-	०३.०६.२०२५	१७.०६.२०२५	रु. ११,८५,३१५.९२/-	
	३०, नक्षत्रवाडी, औरंगाबाद, महाराष्ट्र- ४३१००१. २. विजय प्रवीण गणकवर, १५/१, सेक्टर		१४-ऑगस्ट- २४	(रुपये अकरा लाख	
	क्र४६-२२-२३९, हिंदुस्थान आवास नक्षत्रवाडी, औरंगाबाद, महाराष्ट्र- ४३१००१. ३. विजय		रोजीची जुनी	पंचाऐंशी हजार तीनशे	
	प्रवीण गणकवर, सी/ओं रुद्र किराणा आणि रेडीमेड गारमेंट, सेक्टर ए-१५/१, पैठण रोड, हिंदुस्थान		सूचना मागे	पंधरा आणि ब्याण्णव	
	आवास, नक्षत्रवाडी, औरंगाबाद- ४३१००१. ४. विजय प्रवीण गणकवर, (दिवंगत प्रवीण सर्जेराव		घेण्यात आली	पैसे फक्त) मुद्दल,	
	गणकवार यांच्या कायदेशीर वारसांच्या क्षमतेत) फ्लॅट क्र. ०२, तळमजला, सेक्टर ३, हिंदुस्थान समुह		आहे.	थकबाकीच्या स्वरूपात	
	आवास, बी-३०, नक्षत्र वाडी, पैठण रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र- ४३१००१. ५. विजय प्रवीण		सदर हे प्रकाशन	(जमा झालेल्या विलंब	
	गणकवर (दिवंगत प्रवीण सर्जेराव गणकवार यांच्या कायदेशीर वारसांच्या क्षमतेत) १५/१, से. क्र.		प्रभावी सूचना	शुल्कासह) आणि	
	४६-२२-२३९, हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी, औरंगाबाद-महाराष्ट्र, महाराष्ट्र- ४३१००१.		म्हणून मानले	दि. ०६.०६.२०२५	
	कर्ज खाते क्र. एलएनएयूआरओएचएल-०२१८०००२७०० आणि एलएनएयूआर०एचएल-		जाईल.	रोजीपर्यंत व्याज.	
	<i>०७१९००५२४७</i> ८				
/ TO	' प्राप्त प्रकारी करि। प्रकार वेकोबी प्रकार । पूर्व र २ जनगरकार प्रोत्राणे २५५ में पर रागार र वी २० पेरा ०२ विराणा पार				

(स्थावर मालमत्तेचे वर्णन) ग्रहाण ठेवलेली मालमत्ता : फ्लॅट क्र. २, तळमजल्यावर, मोजमापे ३४४ चौ. फूट, इमारत क्र. बी-३०. सेक्टर-०३, हिंदुस्थान समृह आवास, नक्षत्रवाडी, पैठण रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र- ४३१००१ यांचे ते सर्व तुकडे आणि पासेल आणि द्वारे **सीमाबद्ध : पूर्व**: सर्व्हिस लेन, **पश्चिम:** ९ मीट रुंद रस्ता, **उत्तरः** सेक्टर ३ब/३१/१, **दक्षिणः** सेक्टर ३/ब-३१/१.

आम्ही येथे नमूद केलेल्या कर्जदाराला विनंती करतो की, त्यांनी या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकीत रककम, त्यावरील पुढील व्याजासह, खर्च, शुल्क खर्च इत्यादी भरावेत, त्यामुळे आम्हाला सिक्युरिटी इंटरेस्ट लागू करण्याचे स्वातंत्र्य असेल, ज्यामध्ये किंमत आणि परिणामांच्या बाबतीत तुमच्या जोखमीवर पूर्णपणे पुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे आणि विक्री करणे समाविष्ट आहे परंतु इतकेच मर्यादित नाही.

कृपया लक्षात ठेवा की, सरफेसी कायद्याच्या करूम १३(१३) नुसार, तुम्हाला सर्वांना कंपनीच्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यया वरील सुरक्षित मालमत्ता हस्तांतरित करण्यास मनाई आहे. तुमच्याकडून या करुमाचे कोणतेही उल्लंघन झाल्यास सरफेसी कायद्याच्या करुम २९ आणि/किंवा या संदर्भात इतर कोणत्याही कायदेशीर तरतुदीअंतर्गत दंडात्मक तरतुदी लागू होतील. कृपया लक्षात ठेवा की, निर्देशित कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) नुसार, जर एबीएचएफएलची देणी, एबीएचएफएलने केलेले सर्व खर्च, शुल्क आणि

खर्च विक्री किंवा हस्तांतरणासाठी निश्चित केलेल्या तारखेपवीं कथीही एबीएचएफएलला सादर केले गेले. तर सरक्षित मालमत्ता एबीएचएफएललारो विकली किंवा हस्तांतरित केली जाणार नाही आणि एबीएचएफएलद्वारे त्या सुरक्षित मालमत्तेच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. सही/- प्राधिकृत अधिकारी

(आहित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्य लिमिटेड)



एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड

छ. संभाजीनगर-४३१ १३६. **सीआयएन:** L34102MH1999PLC123296. फोन नंबर: ०२४० २५६९७३७, फॅक्स नंबर: ०२४० २५६९७०३ ई-मेल: investors@endurance.co.in, संकेतस्थळ: www.endurancegroup.com

कंपनीच्या इक्रिटी शेअर्सचे 'इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड' (आयईपीएफ) मध्ये हरतांतरण करण्याबाबत सूचना

ही सूचना सुधारित स्वरूपातील 'इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्स्फर आणि रीफंड) रूल्स, २०१६' (''आयईपीएफ रूल्स'')च्या नियम ६ अनुसार दिलेली आहे, ज्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. 'आयईपीएफ रूल्स' बरोबर सांगड घातलेल्या 'कंपनीज् ॲक्ट, २०१३' च्या सेक्शन १२४(६) अनुसार, लागोपाठ सात किंवा अधिक वर्षांसाठी लाभांशाचा दावा न करता राहिलेले समभाग कंपनीद्वारा आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जातील. आयईपीएफ नियमांमध्ये नमूद्र केलेल्या विविध आवश्यकतांचे पालन करून, ज्या भागधारकांचे समभाग आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत त्यांना, योग्य कारवाई करण्यासाठी वैयक्तिक पत्रे पाठवण्यात आली आहेत.

आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डीमॅट अकाउंटमध्ये हस्तांतरित करण्यासाठी ज्यांचे समभाग पात्र आहेत त्या संबंधित भागधारकांच्या तपशीलांच्या पडताळणीसाठी कंपनीने अशा भागधारकांच्या समभागांचे तपशील, 'आयईपीएफ रूल्स'च्या नियम ६ अनुसार www.endurancegroup.com ह्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत. भागधारकांना असे सांगण्यात येत आहे की त्यांनी २० सप्टेंबर, २०२५ पर्यंत लाभांशाचा दावा करावा. दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरित केलेले समभागांच्या बाबतीत, 'आयईपीएफ रूल्स' च्या अनुसार, कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही, ह्याची दखल घ्यावी. भागधारक दावा न केलेला लाभांश आणि आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डीमॅट अकाउंटमध्ये हस्तांतरित केलेले समभाग ह्या दोन्हींसाठी आयईपीएफ ऑथॉरिटींकडे ऑनलाइन ॲप्लिकेशन करून दावा करू शकतात, ज्यासाठीचे तपशील www.iepf.gov.in येथे उपलब्ध आहेत. भागधारक जर उपरोक्त लाभांशासाठी २० सप्टेंबर, २०२५ पर्यंत दावा करू शकले नाहीत, तर त्या प्रकरणी, 'आयईपीएफ रूल्स' मध्ये योजलेल्या गरजांच्या पूर्ततेच्या दृष्टीने 'आयईपीएफ रूल्स' मध्ये निर्दिष्ट कार्यवाहीच्या अनुसार, कंपनी आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक

कोणत्याही चौकश्या / स्पष्टीकरणासाठी, भागधारक, कंपनीच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटकडे संपर्क साधू शकतात: एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

(पूर्वाश्रमीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)

(युनिट: एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेड)

ठिकाण: पुणे

सी-१०१,२४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०० ०८३ फोन नंबर +९१ ८१०८११६७६७, ई-मेल : iepf.shares@in.mpms.mufg.com

एंड्युरन्स टेक्नॉलॉजिज लिमिटेडसाठी

कंपनी सेक्रेटरी, कंप्लायंस ऑफिसर आणि प्रमुख - लीगल

तारीख: २३ जून, २०२५

प्राधिकृत अधिकारी ऑल्टम क्रेडो होम फायनान्स प्रा.लि. (एसीएचएफएल)